

Oriental Aromatics

Ref: OAL/BSE/NSE/26/2022-23

15th June, 2022

To
The Manager
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phiroz Jeejeebhoy Towers
Dalal Street, Mumbai- 400 001
Scrip ID: OAL
Scrip Code: 500078

To
The Manager
Listing Department,
National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza, Bandra Kurla Complex
Bandra (East), Mumbai - 400 051
Symbol: OAL
Series: EQ

Sub: Newspaper Advertisement-Disclosure under Regulation 30 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Para A, of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith Copy of Newspaper Advertisement published on 14th June, 2022 in Financial Express (English) and in Loksatta (Marathi).

The reminder letter were sent on 13th June, 2022 by way of Speed Post to those shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to the Demat Account of IEPF Authority pursuant to Section 124(6) of the Companies Act, 2013 read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 notified by the Ministry of Corporate Affairs, as amended from time to time.

The above information is also available on the website of the Company at www.orientalaromatics.com.

This is for your information and records.

Thanking you,
Yours faithfully,

For Oriental Aromatics Limited

Digitally signed by
KIRANPREET
KIRANPREET KAUR
GILL
KAUR GILL
Date: 2022.06.15
12:49:20 +05'30'

Kiranpreet Gill
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

Oriental Aromatics Ltd.

Registered Office 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Fort, Mumbai 400 001, India.

T +91-22-66556000 / 43214000 **F** +91-22-66556099 **E** oa@orientalaromatics.com **CIN** L17299MH1972PLC285731

www.orientalaromatics.com

COMPLIANCE WITH IRDAI NORMS TO BUY RELIANCE CAP ASSETS

Piramal willing to reduce stakes in competing insurance firms

RAJESH KURUP
Mumbai, June 13

PIRAMAL GROUP, A serious contender to acquire debt-laden Reliance Capital's (RCap) assets, is willing to reduce its stake in competing insurance firms to comply with the country's insurance sector regulations. The group has already informed the same to the Insurance Regulatory Authority of India (IRDAI), which had earlier raised concerns over its holding in two insurance companies.

"The group has replied to IRDAI's earlier letter, expressing its willingness to bring down the stake within the given time frame. This needs to be adhered to only if Piramal Group is emerging as the winner. The group, which is serious in its bid, will comply with the regulations within the prescribed time frame," a source close to the development said.

In its earlier letter, the regulator provided an option to Piramal Group to dispose of or bring down the stake within 18 months from May 4, 2022.

The group could sell stakes in competing companies to



■ IRDAI had raised concerns over Piramal Group's holding in two insurance companies

■ In its earlier letter, the regulator provided an option to Piramal Group to

dispose of or bring down the stake within 18 months from May 4, 2022

■ The group could sell stakes in competing companies to align it with the regulations

align it with the regulations. However, the source declined to provide further details, including the stake it intends to offload, mentioned in the reply sent to IRDAI.

A consortium led by Piramal Group, Yes Bank and

IndusInd Bank are looking to place bids for RCap's assets, from which creditors are seeking ₹23,666 crore in dues.

According to IRDAI, an investor cannot hold more than 10% individually and more than 25% jointly of the

paid-up equity share capital in an insurance firm.

Piramal Enterprises, a group company, is the holding company and promoter of Pramerica Life Insurance Company and holds 50% of the firm's paid-up capital

through its stake in DHFL Investments.

Further, PEL has an indirect investment of about 20% in Shriram Capital, which is the holding company of Shriram Life Insurance Company with a 74.56% stake, IRDAI had said in its earlier letter.

The indirect holding of Piramal group in Shriram Life Insurance Company is 14.91% (20% of 74.56%), which exceeds individual investor limit. RCap is the holding company and promoter of Reliance Nippon Life Insurance Company, and in case Piramal Group acquires it, this would also result in the acquisition of the life insurance firm.

This would be contrary to the regulations in the sectors as Piramal Group would be a promoter of two insurance companies – Pramerica Life Insurance Company and Reliance Nippon Life Insurance Company – the regulator had said.

DVC chairman gives undertaking to pay ₹898 cr to RInfra

RAJESH KURUP
Mumbai, June 13

THE CHAIRMAN OF state-owned Damodar Valley Corporation (DVC) has provided an undertaking to pay ₹898 crore to Reliance Infrastructure (RInfra) after the latter won an arbitration award.

The undertaking was furnished after DVC missed the May 31 deadline as directed by the Supreme Court. The apex court on April 26 had directed DVC to deposit ₹595 crore as arbitration amount and

another ₹303 crore by way of bank guarantee by May 31.

DVC later moved the court seeking an extension. The court, while granting the extension, directed DVC to make the deposits by July 31.

The Calcutta High Court has also permitted RInfra to withdraw ₹595 crore by furnishing bank guarantees of the equivalent amount with the court. In December 2021, pursuant to a direction by the Supreme Court, DVC had released the bank guarantees furnished by RInfra, however,

non-release of bank guarantees till then resulted in an additional interest of about ₹107 crore.

The Anil Ambani group company had invoked arbitration in April 2017 after a dispute arose between the firms following delays in the completion of an engineering, procurement and construction (EPC) contract.

The case pertains to DVC's 2x600 MW Raghunathpur thermal power project in West Bengal, which was commissioned in 2012, for which

RInfra was an EPC contractor. The contract value of the project was ₹3,750 crore and the two units of 600 MW each were to be commissioned in a period of 35 and 38 months. Dispute arose over the levy of liquidated damages for delay in completion of one of the units and RInfra had invoked arbitration.

The case was first heard by the Calcutta High Court, with both companies filing counter cases. The HC ruled in favour of RInfra, following which DVC moved the apex court.

The Supreme Court declined to interfere with the HC's March 25 order, which had earlier directed DVC to deposit ₹898 crore.

In September 2021, RInfra promoted Delhi Airport Metro Express (DAMEPL) had won an arbitration award of ₹2,782.33 crore with further interest in connection with the construction of the 22.7-km Airport Metro Express Line project. The Supreme Court had set aside a Delhi High Court division bench ruling, which partly set aside the arbitration award.

Pursuant to the award, the Government of India issued a demand letter to the contractors calling upon them to pay an amount of \$3.85 billion (excluding interest). The contractor failed to make the payment as per the award. Therefore, the government has filed an application for execution of final partial award 2016 before the Delhi High Court.

Reliance and BGPIL on December 16, 2010, dragged the government to arbitration over cost recovery provisions, profit due to the state and amount of statutory dues including royalty payable.

Govt to pursue \$3.85-billion recovery from RIL, partners

FE BUREAU
New Delhi, June 13

THE GOVERNMENT ON Monday said the larger award of \$3.85 billion plus interest by the arbitral tribunal regarding the production sharing contract for Panna-Mukta and Tapti fields was in its favour and that this was being pursued through the execution petition filed before the Delhi High Court. It also said it retained the right to seek leave of the English Commercial Court's June 9 order that went in favour of Reliance Industries and Shell in a cost recovery dispute in connection with the offshore oil and gas fields.

The latest order, which the government lost, came on a plea by it challenging a \$111-million arbitration award in favour of the two firms. "It is pertinent to mention that, even in the latest award and order, the contractor's claim amounting to \$148 million has been rejected," the government said in a statement.

Disputes arose between the parties which were referred to arbitration for resolution in 2010. So far, the Arbitral Tribunal has passed eight substantial partial awards and 66 of the 69 issues were decided in favour of the government of India in the final partial award passed by the Tribunal in 2016, the government added.

Pursuant to the award, the Government of India issued a demand letter to the contractors calling upon them to pay an amount of \$3.85 billion (excluding interest). The contractor failed to make the payment as per the award. Therefore, the government has filed an application for execution of final partial award 2016 before the Delhi High Court.

Reliance and BGPIL on December 16, 2010, dragged the government to arbitration over cost recovery provisions, profit due to the state and amount of statutory dues including royalty payable.



■ The government also said it retained the right to seek leave of the English Commercial Court's June 9 order

Govt says larger arbitral award regarding production sharing contract for Panna-Mukta and Tapti fields was in its favour

It added this was being pursued via the execution petition filed before the Delhi High Court

■ Order went in favour of RIL and Shell in a cost recovery dispute related to the offshore oil and gas fields

They wanted to raise the limit of the cost that would be recovered from the sale of oil and gas before profits are shared with the government.

The Government of India also raised counter claims over expenditure incurred, inflated sales, excess cost recovery, and short accounting. A three-member arbitration panel, headed by Singapore-based lawyer Christopher Lau, by majority issued a final partial award on October 12, 2016. It upheld the government view that the profit from the fields should be calculated after

deducting the prevailing tax of 33% and not the 50% rate that existed earlier.

It also upheld that the cost recovery in the contract is fixed at \$545 million in Tapti gas field and \$577.5 million in Panna-Mukta oil and gas field. The two firms wanted that cost provision be raised by \$365 million in Tapti and \$62.5 million in Panna-Mukta. Royalty, it said, had to be calculated after the inclusion of marketing margin charged over and above the wellhead price of natural gas.

(With Inputs from PTI)

8i Ventures partially exits seed investment in M2P Fintech

FE BUREAU
Bengaluru, June 13

8I VENTURES, AN early-stage venture capital fund, has partially exited its seed investment in M2P Fintech at a 36X multiple, clocking an internal rate of return (IRR) of 415% over two years, it said in a statement on Monday. M2P offers banking-as-a-service (BaaS) to over 500 fintechs, non-banking financial companies (NBFCs), banks and other players in the financial space. It is present in over 20 markets across Asia and North Africa.

Its valuation has grown by 60X to \$600 million since 8i Ventures led its seed round in January 2020, where it saw investors like Tiger Global and Insight Partners participate, the statement added. The fintech company has Slice, Uni, LazyPay and Kodo as its clients. After the announcement, 8i Ventures — through its Fund I and affiliates — will continue to hold more than 75% of its original stake in the company.

"M2P is a crown jewel in our portfolio. We took a small partial exit at a 36X multiple to demonstrate the robustness of our venture model. We are grateful to M2P founders for choosing us as their seed venture capital. In reality, the company exceeded our seven-year revenue target in two years, while building an incredible 97% market share. We are great believers in the M2P and continue to hold more than 75% of our original stake," said Vikram Chachra, founding partner, 8i Ventures.

The venture capital (VC) firm invests in start-ups which are anywhere between the pre-seed and Series B stage, and cheque sizes range from \$300,000 to \$1.3 million. "8i was the first VC fund to believe in M2P's vision of building a world class BaaS infrastructure platform for the world from India. They have backed us in every round from seed through Series B. They are more like co-founders than investors for us at M2P," said Madhusudan R, CEO and co-founder, M2P Fintech.

Restaurant owners say rising Covid cases won't eat into their business

VARUN SINGH
New Delhi, June 13

AFTER FACING THE maximum disruption to their businesses in the past two years, restaurant owners are not fearing a hit to their operations this time around from the current surge in Covid cases. The main reason for this could be the government no longer imposing lockdown or similar restrictions in keeping with the rise in infections. Instead, it advises people to follow Covid norms and expects businesses also to advise the same to their customers.

A total of 8,084 new Covid-19 cases were recorded in the last 24 hours, the ministry of health and family welfare said in a statement on Monday.

According to Satyajit Dhingra, chief regional officer (north) at Mumbai-based Impresario Handmade Restaurants, the company's business has remained steady even with the infections rising. "We are taking our learning from the past two years and providing a safe dining experience for all our patrons as well as staff," Dhingra said. Impresario owns restaurant brands like SOCIAL, Anti SOCIAL, Smoke House Deli, Salt Water Cafe, Souffle 'S'il Vous Plait, Slink & Bardot,



Prithvi Cafe and Mocha. The company has over 60 outlets across 18 cities. It has already gone past pre-Covid levels in terms of revenues.

"I do not foresee any immediate impact. The numbers are low and the casualties are even lower. But we will closely watch the situation and follow any guidelines that are released by the government," said Sanjay Vazirani, CEO, Foodlink F&B Holdings India.

Vazirani said that the pandemic has made the food and

beverage industry reorient itself not only in terms of product offerings but also the style of service. "There has been a sharp rise in the use of technology such as direct online order engines, mobile food apps, QR codes for contactless ordering, etc, during the last two years," he added. Mumbai-based Foodlink F&B Holdings India owns restaurant brands like Global Junction, China Bistro and India Bistro.

Kolkata-based Chowman Hospitality, which owns

restaurant brands like Chowman, Oudh 1590 and Chapter 2, has witnessed an average month-on-month growth of 10-12% in revenues since January 2022.

"Because of the lesser intensity of Covid this time, we have been operating smoothly. Moreover, in the last few months, we have introduced more Chowman outlets in Kolkata and a flagship store in Bengaluru alongside two more in New Delhi. This has also benefited our sales growth hugely," said Debadipta Chaudhury, MD, Chowman Hospitality.

Chaudhury observed that everyone is now more aware and equipped to handle the situation, unlike before. The revenues of Bengaluru-based VRO Hospitality, which owns bars and restaurants like Badmaash Lounge, Hangover, Plan B, Nevermind, Cafe Noir, Taki Taki and Tycoons, have grown by around 300% since January 2022 with the restrictions easing and footfall rising at outlets. "Just like the Covid wave that hit the country and the constant rise and drop in cases, we will consistently witness a fluctuation in the revenues generated and utilised," said Sharath Rice, co-founder and director, VRO Hospitality.

Swiggy and Zomato get 15 days to submit better consumer grievance redressal plan

PRESS TRUST OF INDIA
New Delhi, June 13

AMID RISING CUSTOMER complaints, online food business operators like Swiggy and Zomato were on Monday asked by the government to submit within 15 days proposals to improve their consumer grievance redressal mechanisms, while directing them to disclose breakup of charges.

The direction was given during a meeting chaired by consumer affairs secretary Rohit Kumar Singh with major e-commerce food business operators to discuss pertinent issues which affect consumers in this sector. The meeting was



attended by online food business operators, including Swiggy and Zomato as well as the NRAI (National Restaurant Association of India).

According to an official statement, "The Department of Consumer Affairs has directed major e-commerce Food Business Operators (FBOs) to furnish the current framework as well as a proposal on improving the consumer grievance redressal mechanism within 15 days."

The department pointed out that during the last 12 months, "over 3,631 grievances have been registered on the National Consumer Helpline (1915) for Swiggy and 2,828 have been registered for Zomato."

A Swiggy spokesperson welcomed the steps taken up by the government and acknowledged that food man-

ufacturers and restaurants will have to work together to holistically address different aspects of the grievances raised. The department of consumer affairs directed e-commerce FBOs "to transparently show consumers the breakup of all charges included in the order amount such as delivery charges, packaging charges, taxes, surge pricing, etc."

These platforms were also directed to show individual consumer reviews transparently and refrain from showing only the aggregation of reviews. During the meeting, consumer grievances raised on the National Consumer Helpline were discussed.

THE TRAVANCORE-COCHIN CHEMICALS LIMITED
(A Government of Kerala Undertaking)
P.B. No.4004, Udyogamandal P.O., Kochi-683 501, Kerala, India
Phone: 0484-2545016, 2546515.
CIN: U24299KL19515GCO01237, GSTIN: 32AAACT6207B1Z1
Email: purchase@tccckerala.com, Website: www.tccckerala.com

GLOBAL TENDER INTIMATION

Tenders are invited from Technology suppliers/reputed parties for Retrofitting of AGC AZEC F2 5.6.3 TRIPLE TYPE ELECTROLYZERS (Both NON ZERO GAP and ZERO GAP) at the premises of TCC Ltd., Udyogamandal, Cochin, Kerala, India.

Tender documents can be downloaded from our website: www.tccckerala.com
Date & Time of receipt of fully filled up tenders: 04.07.2022 at 14:00 Hrs
Cost of Tender document: Rs.1,000/-
Earnest Money Deposit: Rs.1,00,000/-
Amendment/Corrigendum, if any, will be published in our website only.
Sd/-
Asst. General Manager (Materials)

सूको बैंक UCO BANK
(A Govt. of India Undertaking)
Head Office: 10 B.T.M Sarani, Kolkata - 700 001

REQUEST FOR PROPOSAL

UCO Bank invites sealed applications for Corporate Agency Arrangement for Life, General and Stand Alone Health from eligible Insurers vide Request for Proposal (RFP) No. UCO/IMW/RFP/01/2022-23, UCO/IMW/RFP/02/2022-23 and UCO/IMW/RFP/03/2022-23 dated 14/06/2022.

The individual RFP and relevant details may be downloaded from Bank's website www.ucobank.com. Please note that the last Date & Time for submitting response to each RFP separately is 13/07/2022 by 1500 Hrs at UCO Bank, Head Office, Marketing & Wealth Management (incl. Third Party Products) Department, 6th Floor, 10 BTM Sarani, Kolkata - 700001

General Manager, Marketing & Wealth Management (incl. Third Party Products)

Date: 14.06.2022

सम्मान आपके विकास का | Honours Your Trust

DELHI JAL BOARD (Govt. of N.C.T. of Delhi)
OFFICE OF THE ADDL. CHIEF ENGINEER (C)-5
THROUGH EXECUTIVE ENGINEER (C) DR-III
Kanhaiya Nagar, Delhi-110035 Phone: 011-27394876, Email: eedcr3@gmail.com

PRESS NIT NO. 04 (2022-23)

Name of Work	Estimated Contract Value (ECV)/Amount put to tender (Rs.)	(EMD) (Rs.)	Non-refundable Tender Fee (Rs.)	Date of Release of tender / Tender Id.	Last date /Time of receipt of tender
Providing Sewerage System in Mahendru Enclave in AC-18, Model Town	8,57,62,198/-	Rs. 17,16,000/-	1,500/-	2022_DJB_224154 dated 09.06.2022	06.07.2022 upto 3.00 P.M

Further details in this regard can be seen at <https://govtprocurement.delhi.gov.in>.
ISSUED BY P.R.O. (WATER)
Advt. No. J.S.V. 186 (2022-23)

Sd/-
EE(C) DR-III

"STOP CORONA; Wear Mask, Follow Physical Distancing, Maintain Hand Hygiene"

Oriental Aromatics Ltd.
CIN: L17299MH1972PLC285731
Regd. Office: 133, Jehangir Building, 2nd Floor, M.G. Road, Mumbai-400001
Tel.: 91-22-43214000 F: 91-22-43214099
E: cs@orientalaromatics.com website: www.orientalaromatics.com

NOTICE

The notice is published pursuant to the applicable provisions of the Companies Act 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 as amended ("the Rules").

The Rules, inter alia contain provisions for transfer of share(s), in the name of Investor Education and Protection Fund (IEPF) Suspense Account in respect of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more.

Notice is further given that in accordance with the provisions of the Rules, individual notices have already been sent to respective shareholders at their latest available address in the Company records, inter alia, providing the details of shares being transferred to IEPF Suspense Account, for taking appropriate action(s). The Company has uploaded the full details of such shareholders whose shares are liable for transfer to IEPF on the website of the Company. i.e. www.orientalaromatics.com

The concerned shareholders are requested to claim the unpaid/unclaimed dividend amount(s) on or before 30th September, 2022 failing which the shares will get transferred to IEPF Suspense account. Please note that no claim shall lie against the company in respect of unclaimed dividend amount and equity shares transferred to IEPF.

Shareholders may note that both the unclaimed dividend amount and the equity share(s) transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back by them from IEPF Authority, after following the procedure prescribed by the Rules. The Rules and the application Form (Form IEPF-5) as prescribed are available at IEPF website i.e. www.iepf.gov.in.

For any further information/clarification, shareholders are requested to write to or contact our RTA, Link Intime India Private Limited, Unit: Oriental Aromatics Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Tel: 022-49186270 Fax: 022-49186060 Email: rt-helpdesk@linkintime.co.in or can also contact the Nodal Officer- Ms Kiranpreet Gill at the Regd Office address of the Company.

Date: 13.06.2022
Place: Mumbai

For Oriental Aromatics Limited
Sd/-
Kiranpreet Gill
Company Secretary

चांगल्या पचनासाठीचा नैसर्गिक उपाय!



आरोग्यवार्ता

नवी दिल्ली : आपले पोट सक्षम असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. त्यामुळे चांगली पचनशक्ती उत्तम राहण्यास मदत होते.



आहाराचा गुणवत्तेवर पोटाचे आरोग्य अवलंबून आहे. अन्यथा बद्धकोष्ठता व आम्लपिटासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते.



सात-आठ सुकवलेले अलुबुखार खाल्ल्यास आपली तंतुयुक्त आहाराची २० टक्के गरज भागते.

जर्णांना ३५ ग्रॅमची गरज असते. जर सुकवलेले अलुबुखार खाल्ल्याने जुलाब झाले तर त्यांचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.

नूपुर शर्मा यांचे समर्थन करणारे अटकेत

ठाणे : मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात आक्षेपार्ह विधान केल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाजमाध्यमावर छायाचित्र आणि लिखाण प्रसिद्ध करणाऱ्या दोघांना ठाणे पोलिसांनी अटक केली आहे.

पवारांबद्दल 'आक्षेपार्ह' ट्वीट प्रकरण

उच्च न्यायालयाचे सरकारला खडेबोल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारंबाबत समाज माध्यमावरून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जवळपास महिनाभर अटकेत असलेल्या २२ वर्षीय विद्यार्थ्याच्या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले.

दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान पदाविभूषणने गौरविण्यात आले आहे. परंतु तुमच्या कृतीने पवारांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल.

सरकारला सुनावले. नाशिकमधील निखिल भामरे या औषधीशास्त्राच्या विद्यार्थ्याने पवारांविरुधात समाज माध्यमावरून आक्षेपार्ह ट्वीट केले होते.

न्या. साधना जाधव सेवानिवृत्त लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयात गेली दहा वर्षे न्यायदान करणाऱ्या न्यायमूर्ती साधना जाधव या सोमवारी सेवानिवृत्त झाल्या.

याशिवाय न्यायमूर्ती डॉ. पायल तडवी आहतल्या प्रकरणातील तीन आरोपी अंतर्दराना जामीन मंजूर केला होता.

दुसरीकडे न्यायमूर्ती जाधव यांच्या सेवानिवृत्तीमुळे उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची संख्या ५७ झाली आहे.

मुंबईत ओमायक्रॉनच्या उपकाराचे रुग्ण

'बी.ए. ४'ने तीन जण, तर 'बी.ए. ५'ने एक जण बाधित लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुंबईत बी.ए. ४ चे तीन आणि बी.ए. ५ चा एक रुग्ण आढळला आहे. पालिकेच्या कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळेतिले जनुकीय चाचण्यांमध्ये हे रुग्ण आढळले असून सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणाने बरे झाले आहेत.

प्रवासाचा इतिहास नाही

रुग्णांमध्ये दोन ११ वर्षाच्या मुलीय, तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुषांचा समावेश आहे.

लसीकरणाची स्थिती

बी.ए. ४ चा तीन रुग्णांपैकी ११ वर्षाच्या मुली लसीकरणरुपाचा दरोघोटाने मोडत नाहीत व उदरित एक रुग्ण अंतर्गताने बाधित असल्यामुळे त्यानेदेखील लसीची एकही मात्रा घेतलेली नव्हती.

हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ या कालावधीतील बाधित झाले होते आणि घरगुती विलगीकरणाने बरे झाल्याची माहिती पालिकेने दिली.

वयोगटातील १२ टक्के, ८१ ते १०० या वयोगटातील दोन टक्के रुग्णांचा समावेश आहे. लस न घेतलेल्या एकाचा मृत्यू जनुकीय चाचण्या केलेल्या रुग्णांपैकी ७१ रुग्णांनी करोना प्रतिबंधात्मक लशीची एकही मात्रा घेतलेली नव्हती.

TATA टाटा टॉपॉवर दि टाटा टॉपॉवर कंपनी लिमिटेड. १० इव्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना व ई-वॉटिंग. Includes details about the annual general meeting and e-voting process.

महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित. प्रस्तावाची विनंती (RFP) मागविण्याकरिता सूचना. Includes details about the RFP for Mahatma Phule New Energy & Infrastructure Limited.

SLUM REHABILITATION AUTHORITY Administrative Building, Anant Kanekar Marg, Bandra (East) Mumbai - 400051. Includes details about the tender for slum rehabilitation.

केंद्रीय भूजल प्राधिकरण (सीजीडब्ल्यूए) जल स्रोत, नदी विकास आणि नगा कायकाल्य विभाग. Includes details about the Central Ground Water Authority.

BID NOTICE The Slum Rehabilitation Authority is inviting bids for slum rehabilitation scheme on the land bearing CTS Nos. 7627, 7627/1 to 852 of village Koelalyan. Includes details about the bidding process.

IN THE COURT OF SMALL CAUSES AT MUMBAI (BANDRA BRANCH) R. A. D. SUIT NO. 304 OF 2008. Includes details about a court case involving Saurashtra Cement Limited and Minicomp Private Limited.

Oriental Aromatics Ltd. सौभाग्या: फोन: ११७२२९१९९९, ११७२२९१९९९. Includes details about Oriental Aromatics Ltd.

चॅवना सुधारितप्रमाणे ही इन्व्हेस्टर एच्युकेफ्हा अॅन्ड प्रॉटेक्शन फंड ऑर्गाििी (अकाऊंटिंग, ऑडिट, ट्रायफंड अॅन्ड फ्रिन्ड) रुस, २०१६ ('निधम') सोळा वाचाव्याच्या कंपनी अधिनियम २०१३ च्या लागू उपबंधानुसार ही सूचना प्रकाशित केली आहे.

इ-वॉटिंग प्रक्रियाची सूचना. Includes details about the e-voting process for Tata Topover, including instructions for shareholders and the use of the e-voting system.